

नागपूर येथे गोंडवना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण उपकेंद्राची स्थापना ज्युरी तथा बोर्ड ऑफ असेसर्सच्या सदस्यांच्या नियुक्ती बाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: टिआरआय-२०१४/प्र.क्र.०६/का.०५
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १६ ऑक्टोबर, २०१५.

वाचा :-

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. टिआरआय २०१४/प्र.क्र.६/का.०५, दिनांक ०५.०९.२०१५
- २) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे दिनांक १२.१०.२०१५ रोजीचे पत्र.

शासन शुध्दीपत्रक :-

आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टिआरआय २०१४/प्र.क्र.६/का.०५, दिनांक ०५.०९.२०१५ च्या प्रस्तावनेतील ६ व्या ओळीतील “५.५५ एकर” ऐवजी “१.६६ एकर” असे वाचावे.

२. शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १ मधील

- | | |
|--|-----------|
| “अ.क्र. १) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे | - अध्यक्ष |
| २) मुख्य वास्तुविशारद, महाराष्ट्र राज्य | - सदस्य” |

याऐवजी

- | | |
|---|-----------|
| “अ.क्र. १) मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई | - अध्यक्ष |
| २) सहसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे | - सदस्य” |

असे वाचण्यात यावे.

३. तसेच शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र. ३ मधील “आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी उपरोक्त” हे शब्द वगळण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१०१६१६३४३६७८२४ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल.गो.ढोके)
उप सचिव

प्रति,

१. मा.मंत्री, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई

२. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
३. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
४. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
५. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
६. विभागीय आयुक्त, नागपूर.
७. जिल्हाधिकारी, नागपूर.
८. कार्यकारी अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.
९. आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर.
- १०.अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर
- ११.संचालक, पुरातत्वे आणि संग्रहालय, महाराष्ट्र राज्य
- १२.मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग,मुंबई.
- १३.प्राचार्य,जे.जे.स्कूल ऑफ आर्कीटेक्ट, मुंबई
- १४.खाजगी नामांकित व्यावसायिक वास्तुविशारद, मुंबई
- १५.अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई
१६. निवड नस्ती (का.०५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.